

nicht bierher, da mit **Cat.** Br. 14, 6, 2, 34 को ज्येन zu lesen ist. Wie ist aber die folgende Stelle aufzufassen: बाल्यानामनुजायते मैरंद्यो मागयेषु च MBh. 13, 2581? — Vgl. अनुजा, अनुजात.

— समनु **Jmd** (acc.) ähnlieb geboren werden: पितृसमनुजायते नरा मात्रमङ्गना: R. 2, 35, 26.

— श्रप s. श्रपजात.

— श्रपि s. श्रपिणि.

— श्रभि 1) für Etwas (eine Thätigkeit, Loos u. s. w.) oder für **Jmd** geboren werden, für Etwas von Geburt an bestimmt sein, durch die Geburt auf Etwas Ansprüche haben; mit dem acc.: स एतद्विभिन्नमयैज्ञायते परद्विकात्रम् TBr. 2, 1, 2, 5, 2, 2, 4. य इवं स्वरमित्रापैक्त धूतये: RV. 1, 168, 2. कृतं लोकं पुरुषो ऽभिजायते **Cat.** Br. 6, 2, 2, 27. आकाशमभिजायते KHAND. UP. 7, 12, 1. ते चान्द्रमसमेव लोकमभिजायते (अभिजायते?) PRACTIONP. 1, 9. संपर्दं देवीभिजातस्य BHAG. 16, 3, 4, 5. दानमध्ययनम् u. s. w. जन्मनैवाम्यजायता: MBh. 12, 2856. परिये कुर्मार्थभिजाता तदियमेह प्रतिपथ्यताम् ĀCV. GRHJ. 1, 5. कामे क्रायम् u. s. w. भूमियः। सम्यग्विजेतुं यो वेद सम्हीमभिजायते MBh. 8, 4342. ज्ञायेमानुभिजायते देवात्मस्त्राक्षणान्वृशा AV. 12, 4, 10. — 2) geboren werden, entstehen: ते तिप्रमेवाभिजिष्ठे R. 1, 16, 19. ध्योनावभिजायते M. 2, 247. स वै तथा वक्त एवाम्यजायत् MBh. 3, 10608. आकृत्या रूचयेष्टो ऽम्यजायते BHAG. P. 1, 3, 12. छृदपभिजात 5, 8, 24. ज्ञातस्तेहो पत्र तन्वाभिजातः 3, 25, 31. तपसा चीयते ब्रह्म ततो ऽन्नमभिजायते। ब्रवात्प्राणः: MUNP. UP. 1, 1, 8. ताद्रं कार्ष्ण्यसं चापि तैहएयदेवाम्यजायत R. 1, 38, 20. कामात्क्रोधे ऽभिजायते BHAG. 2, 62. सर्वेषां तत्र भूतानां लोमहर्षो ऽम्यजायत MBh. 8, 2927. अभिजातं angeboren, ererbt: यत्वस्य सहजम् — पितृपैतामहूं बलम्. अभिजातबलं नाम तच्चतुर्थबलं स्मृतम् || ५, 1357. n. Geburt: अभिजातकावदः: Nativitätskundige BHAG. P. 1, 16, 1. — 3) wiedergeboren werden: प्रूचीनो श्रीमतां गेरुं योगधष्टो ऽभिजायते BHAG. 6, 41. न स भूयो ऽभिजायते 13, 28. अश्विनोस्तीर्थमासाय द्रवपवानभिजायते MBh. 3, 5087. 13, 5149. 5511. ते ऽभिजाताः कुरुतेत्रे ब्राह्मणाः HARIV. 1293. sich wiedererzeugen: तथाय्यनुदिने तृष्णा मौतेष्वभिजायते MBh. 1, 3514. — 4) werden: तस्याः स्पृश्वैव सलिलं नरः शैलो ऽभिजायते R. 4, 44, 77. — Vgl. अभिजन, अभिनितु, अभिजात fg.

— समभि entstehen: ततः कालेन महता मतिः समभिजायत। सग्रस्याश्चेदेन यज्ञेयमिति R. 4, 39, 24.

— श्रव zur Welt bringen: वरं कन्यावज्जनिता ad HIT. PR. 12, 13.

— श्रा 1) trans. erzeugen: प्रजामा ज्ञन्यायै अव. 14, 2, 71. **Jmd** geboren werden lassen: श्रा नः प्रजां ज्ञन्यतु प्रजापतिः: RV. 10, 85, 43. fruchtbar machen, durch Zeugung mehren: श्रा नो ज्ञेन जनय 1, 113, 19. — 2) intrans. a) aus einem —, von einem Orte aus geboren werden, — entstehen: अर्तश्चिदाज्ञनिष्ठृ प्रवृद्धः auf diesem Wege soll er zur Welt geboren werden RV. 4, 18, 1. द्विव श्राजाता 43, 3, 1, 179, 4. मात्रोः 7, 3, 9, 5, 30, 5, 1, 83, 5, 10, 129, 6. Cat. Br. 12, 1, 2, 3. — b) geboren werden, entstehen: श्रा ब्राह्मणो ज्ञायताम् VS. 22, 22. AV. 3, 23, 2. तस्करा अरणेष्वाजायेन् Cat. Br. 13, 2, 4, 2. AIT. Br. 8, 9. ब्राह्मणकल्पस्ते प्रजायामाजनिष्पत्ते 7, 29. श्रा वीरो ज्ञायतो पुत्रते दशमात्पः: ĀCV. GRHJ. 1, 13. श्रा त्वा कुमारस्तरूपां श्रा वत्सो ज्ञायतादित्वं 2, 8. सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिवाजायते पुनः KATHOP. 1, 6. न चेहोजायते पुनः M. 2, 249. JĀGĀ. 1, 50, 3, 109. प्राणोन ज्ञिपता तुतुदत्तराजायते प्रोः: BHAG. P. 2, 10, 17. — Vgl. श्राजनन्,

— उदा hervorgehen aus: उद्यतसङ्कृतः सहस्र श्राजनिष्ठ RV. 5, 31, 2.

— उद् 1) trans. zeugen, hervorbringen: उद्दिष्टिप्राज्ञनिता यो ज्ञानां RV. 3, 1, 12. — 2) intrans. geboren werden, entstehen: यतो देवा उद्गायत्वं विश्वे RV. 4, 18, 1. उद्दिष्टिवृत्रहाइनि 4, 74, 3, 10, 55, 7. इदं वर्चं शात्-साः संस्कृतम्भूमृद्यै जनिषोष्ट (nach Sā. = उद्गीजनत्) द्विवर्हा: 7, 8, 6, 10, 43, 9.

— उप 1) hinzukommen, — treten: वेदैं सासो द्वादशः। वेदा य उपजायते RV. 1, 25, 8. शकार उपजायते RV. PRÄT. 4, 37. ČĀNKH. ČR. 14, 22, 26. पञ्चमे पञ्चमे वर्षे द्वौ मासावृपजायते: MBh. 4, 1608. — 2) geboren werden; entstehen, sich einstellen, zum Vorschein kommen, sich zeigen: उद्भवाश्चोपजायते M. 1, 45. अस्तित्वान्विरुद्धं गोत्रे अप्त्यमुपजायते HIT. PR. 44. तस्य सुवर्चलायां प्रतीकृ उपजातः: BHAG. P. 5, 13, 3. मुख्यस्तालु निर्भिं गिर्वा तत्रोपजायते 2, 10, 18. यज्ञीदं तिं च ज्ञायते ऽस्यां तडुपजायते Cat. Br. 2, 3, 4, 9. KĀU. 133. कोयः: Su. 1, 266, 16. तथा तथा कुशलता तेषां तेष्यजायते M. 12, 73. ध्यायतो विषयान्पुंसः: सङ्गस्तेष्यपजायते BHAG. 2, 62. देहे ऽस्मिन्प्रकाश उपजायते। ज्ञानं पदा 14, 11. MBh. 2, 2590. 3, 114, 1293. R. 3, 69, 5, 6, 82, 7. PĀNKAT. I, 134. HIT. I, 61. BHAG. P. 6, 14, 2. उपजातमुपस्थित्य सह गाएडीवधन्वना MBh. 9, 3482. तत्त्वाणोपजायता प्रतिभाय DAÇAK. IN BENF. CHR. 194, 15. उपजातविश्वास adj. bei dem sich Vertrauen eingestellt hat HIT. 42, 6. °वेद् MBK. 157, 21. °साधस् RT. 2, 9. °क्रेय PRAB. 6, 6. — 3) wiedergeboren werden: सर्वे ऽपि नोपजायते BHAG. 14, 2. इहैव सा श्रुती गृही श्रूकरी चोपजायते JĀGĀ. 3, 256. मानुषेषु MBh. 13, 6689. — 4) sein: प्रभुत्वं धनमूलं हि राजामप्युपजायते HIT. I, 115. — caus. erzeugen, verursachen: अतिशयपृष्ठाभिर्येष्वङ्गेः शिखामि: समुपनिततापम् — चिन्त्यम् RT. 2, 28.

— समुप 1) entstehen, sich einstellen, zum Vorschein kommen: मम डःखमिदं पुत्र भूयः समुपजायते R. 2, 73, 41. यादशो ऽप्यं सम क्रोधो देवात्ममुपजायते 3, 69, 22. समुपजाताभिनिवेशम् PRAB. 67, 14. — 2) wiedergeboren werden: स्वर्गे समुपजायते MBh. 13, 6722. — caus. erzeugen, verursachen: अतिशयपृष्ठाभिर्येष्वङ्गेः शिखामि: समुपनिततापम् — चिन्त्यम् RT. 2, 28.

— निस् hervortreten, zum Vorschein kommen, sich zeigen: (बोधिस्वैः)

सर्वबोधिस्वप्नपारमितानिर्बतिः = निर्जात-सर्वपारमितिः, mit Verstellung des partic., wie diese bei ज्ञात [s. d. u. 1, d] ganz gewöhnlich ist)

LALIT. ED. CALC. 2, 4. RĀG: perfect in the virtues of pāramitā, Fouc.: tous vraiment parvenus à l'état de Bodhisattvas arrivés à l'autre rive.

— परि dasselbe Verhältniss wie oben bei अधिः; z. B. देवाधीनीयः परि ज्ञायते विष्यम् उत्स्थाने उत्स्थाने RV. 7, 30, 3. Nur partic. पुमान्पुंसः परिजातः AV. 6, 3, 1 (wo viell. richtiger परि ज्ञातः betont würde) und अपरिजात निर्गत, nicht lebensfähig geboren oder totgeboren ĀCV. GRHJ. 4, 4. सस्येन परिजातः P. 5, 2, 68; nach dem Sch. = गुणेन संबद्धः.

— प्र 1) geboren werden, entstehen: देवे मनः कुतो अधिप्रजातम् RV. 1, 164, 18. 121, 6. 10, 62, 8. 73, 10. अहोरात्रे प्रजायते अन्यो अन्यस्त्वयः अवृप्यायो: AV. 10, 8, 23. यदस्यो विष्यम् भूतमधीं प्रजायते TS. 2, 4, 6, 1. AV. 7, 5, 2, 9, 3, 20. अषांगधयः 11, 4, 16, 17. Cat. Br. 1, 9, 2, 5, 4, 5, 5, 1. पश्याद्धि योषायै प्रजायते प्रजायते 3, 8, 4, 10. प्रजात AV. 1, 34, 1, 6, 89, 1. रेतः सिंकं प्रजायते तु एका जन्माता उत्तराजायते प्रोः: BHAG. P. 2, 10, 17. — Vgl. अनान्,